

#### Registered Office:

A – 201, 2nd Floor, Fortune 2000, C-3 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Contact: 022-3572 2456 / 7963 5174

Email: compliance@garudaconstructionengineering.com Web site: www.garudaconstructionengineering.com



(Formerly Known as Garuda Construction and Engineering Private Limited)

Date: September 09, 2025

To, BSE Limited Phiroze Jeejebhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001 Scrip Code (BSE): 544271

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 Symbol: GARUDA

Sub: Newspaper clipping- Information regarding 15th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM).

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies issued for attention of the shareholders in respect of information regarding 15<sup>th</sup> Annual General Meeting to be held on Saturday, 27<sup>th</sup> September, 2025 at 11:00 A.M through VC/OAVM in compliance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India in this regard, published in the following newspapers dated 9<sup>th</sup> September, 2025:

- a. The Free Press Journal (English)
- b. Nav Shakti (Marathi)

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Sincerely,

For Garuda Construction and Engineering Limited

Pravin Kumar Brijendra Kumar Agarwal Managing Director and Chairman DIN: 00845482



### POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED (CIN: L72200MH1984PLC094539)

Registered Office: 303/4/5, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W) Mumbai – 400013 **Tel:** 4537 0000/ 6661 5901, **Fax:** 6661 5900 E-mail: info@pologueen.com Website: www.pologueen.com

NOTICE OF THE 41<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Forty First Annual General Meeting ("AGM") of the Members of the Polo Queen Industrial and Fintech Limited ("the Company") will be held or Tuesday, September 30, 2025 at 03.00 p.m. (IST) through Video Conference (VC)/Othe Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM.

The AGM of the Company will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013("the Act") and the Rules made thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations" as well as in accordance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (including General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with the subsequent circulars issued from time to time) and the Securities and Exchange Board o India (including Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and subsequent circulars).

In compliance with the above mentioned provisions, the Company has completed the dispatch of the Annual Report for the Financial year ended March 31, 2025 along with the Notice convening the 41st AGM on Saturday, September 06, 2025 through electronic mode to all those eligible shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents or with their Depository Participants (DP) whose names appear in the Register of Members/Register of Beneficial Owners as o Friday, September 03, 2025.

The Notice of the 41st AGM and the Annual Report for the financial year 2024-25 will also be available on the Company's website i.e. www.poloqueen.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and Metropolitan Stock Exchange of India Limited (MSEI) www.msei.in Instructions for Remote e-Voting and e-Voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participants. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL" for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Specia Business, as set out in the Notice of 41st AGM will be transacted only through voting b electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided i the Notice of 41st AGM.

The remote e-voting will commence Friday, September 26, 2025 (9.00 a.m. IST) and end on Monday, September 29, 2025 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he/ she will not be allowed to change it subsequently.

Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise no barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM, Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM ca attend the AGM but will not be entitled to cast their vote again.

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote of voting and e-voting at the AGM is Tuesday, September 23, 2025.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 23, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Service@satellitecorporate.com.

The procedure for remote e-voting and e-voting, at the AGM is provided in the notes to the Notice of the 41st AGM. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 or send a request to Mr. Suketh Shetty, Senior Manager at evoting@nsdl.com.

#### Procedure for joining the AGM through VC / OAVM

Members will be able to attend the AGM through VC / OAVM at www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/ OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner o casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors

For, Polo Queen Industrial and Fintech Limited

Place : Mumbai Dated: September 09, 2025 Prabhas Jiwanram Sanghai Executive Director and CFO DIN: 00302947 Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (East), Mumbai -L I M I T E D 400093. **Tel.**: 022-66572700, **Website**: www.sicomindia.com

NOTICE OF 59th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 59th Annual General Meeting ("AGM") of the Members o SICOM Limited ("the Company") will be held on Tuesday, 30th September, 2025 at 03:30 PM (IST) by mean of Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM") to ansact the Business as set out in the Notice of AGM as detailed in the Notice circulated of

8th September, 2025, convening the said AGM.
Please note that, the Ministry of Corporate Affairs has vide General Circular Nos. 14/2020 7/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 and September 09, 2023 respectivel ("MCA Circulars"), permitted Companies to convene the AGM through VC/OAVM mode and issue the Notice for Annual General Meeting along with the Annual Report for the Financial Year 2024-25 by email to all members and other persons entitled, and whose e-mail addresses are registered with the Company

Notice of AGM and Dispatch

n terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annua Report (including Standalone & Consolidated Financial Statements) for the Financial Yea 2024-25 has been dispatched through e-mail to all the Members whose e-mail addresse are registered with the Depository Participant(s) (DP) / Registrar & Transfer Agent (RTA) Company on 8th September, 2025. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website at www.sicomindia.com. The Notice convening the AGM is also available on NSDL website (www.evoting.nsdl.com) for all members of the Company Members who have acquired shares in the Company after the said date, or who have no registered their e-mail address with the DP / BTA / Company can access the Annual Benor on the above websites and send a request to your DP / RTA / Company for receipt of the same along with e-voting details.

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM) NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the AGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means.

The Company is pleased to provide e-voting facility (including "remote e-voting") of NSDI o all its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (wher window for e-voting is activated upon instructions of the Chairman).

Cut-Off Date for determining the Members entitled to vote through e-voting	Tuesday, 23 <sup>rd</sup> September, 2025
Commencement of e-voting period	Friday, 26th September, 2025 (9:00 AM) IST
End of e-voting period	Monday, 29th September, 2025 (5:00 PM) IST

The e-voting module will be disabled by NSDL at 05:00 PM on Monday, 29th Septembe 2025. Further the members who cast their vote through remote e-voting may attend the AGN but will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company website on www.sicomindia.com and on websites at www.evoting.nsdl.com.

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in or secretarial@sicomindia.com However, if such person is already registered with NSDL for e-voting then s/he can use his her existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this notice for informational purposes only.

Attendance to the AGM through VC/OAVM:

The details for participation to the AGM, registration as a Speaker and to ask questions on the agenda for the AGM are included in the Notes to the AGM Notice. The member are requested to refer the same in detail. Members who have not undated their e-ma addresses are requested to update the same with their DP or by sending a written reques by email to secretarial@sicomindia.com.

n case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section f www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or sen request to evoting@nsdl.co.in or secretarial@sicomindia.com

The instructions for e-voting and participation in the AGM shall also form a part of the AGM Notice of the Company, which shall be available on the website of the Company and NSDL. This Advertisement is being published in compliance of the MCA Circulars and fo the information of the members as is available on the website of the Company.

We urge all members to update their information at the earliest to receive the AGM Notice Annual Report and e-voting credentials (as applicable).

For and on behalf of the Board of Directors SICOM Limited

Vivek L Bhimanwa Managing Director Date: 09.09.2025 DIN: 07823519

# CAPRIGLOBAL CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED

HOUSING FINANCE LIMITED

Registered & Corporate Office : 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 Circle Office :- 9-B, 2nd floor, Pusa Road, Rajinder Place, New Delhi-110060

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) and 9 (1)]

Sale notice for sale of immovable properties E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with

proviso to Rule 8 ((6) and 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Capri Global Housing Finance Limited Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on dates below mentioned, for recovery of amount mentioned below due to the Capri Global Housing Finance Limited Secured Creditor from Borrower mentioned below. The reserve price, EMD amount and property details mentioned below

SR. NO.		MORTGAGED PROPERTY	1. DATE & TIME OF E-AUCTION 2. LAST DATE OF SUBMISSION	2. EMD OF THE PROPERTY
1.	("Borrower")  2. Mr. Dhananajay Shripathrao Patil 3.Mrs. Swapnali Dhananajay Patil (Co-Borrower)  LOAN ACCOUNT No.  LNHLKOL000022556 (Old)/50300000752519(New)  Pupper 19 91 006/a/Pupper	416013,   Bounded As: East By – Plot   No. A-8, West By – Colony Road, North   By – Plot No. A-10, South By – Colony   Road	PROPERTY INSPECTION  1. E-AUCTION DATE: 16.10.2025 (Between 3:00 P.M. to 4:00 P.M.) 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 15.10.2025	3. INCREMENTAL VALUE RESERVE PRICE: Rs. 17,50,000/-(Rupees Seventeen Lacs Fifty Thousand Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 1,75,000/- (Rupees One Lacs Seventy Five Thousand Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Capri Global Housing Finance Limited Secured Creditor's website TERMS & CONDITIONS OF ONLINE E-AUCTION SALE:-

1. The Property is being sold on "AS IS WHERE IS, WHATEVER THERE & WITHOUT RECOURSE BASIS". As such sale is without any kind of warranties & indemnities 2. Particulars of the property / assts (viz. extent & measurements specified in the E-Auction Sale Notice has been stated to the best of information of the Secured Creditor and Secured Creditor shall not be answerable for any error, misstatement or omission. Actual extant & dimensions may differ.

3. E-Auction Sale Notice issued by the Secured Creditor is an invitation to the general public to submit their bids and the same does not constitute and will not be deemed to constitute any commitment or nay representation on the part of the Secured Creditor. Interested bidders are advised to peruse the copies of title deeds with the Secured Creditor and to conduct own independent enquiries /due diligence about the title & present condition of the property / assets and claims / dues affecting the property before

4. Auction/bidding shall only be through "online electronic mode" through the website https://sarfaesi.auctiontiger.net Or Auction Tiger Mobile APP provided by the service provider M/S eProcurement Technologies Limited, Ahmedabad who shall arrange & coordinate the entire process of auction through the e-auction platfor

5. The bidders may participate in e-auction for bidding from their place of choice. Internet connectivity shall have to be ensured by bidder himself. Secured Creditor /servic provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash own, power failure etc.

6. For details, help, procedure and online bidding on e-auction prospective bidders may contact the Service Provider M/S E-Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedabad (Contact no. 079-68136880/68136837), Mr. Ramprasad Sharma Mob. 800-002-3297/79-6120 0559, Email: ramprasad@auctiontiger.net.

7. For participating in the e-auction sale the intending bidders should register their name at https://sarfaesi.auctiontiger.net well in advance and shall get the user id and password. Intending bidders are advised to change only the password immediately upon receiving it from the service provider

8. For participating in e-auction, intending bidders have to deposit a refundable EMD of 10% OF RESERVE PRICE (as mentioned above) shall be payable by interested bidders through Demand Draft/NEFT/RTGS in favor of "Capri Global Housing Finance Limited" on or before 15-Oct-2025.

9. The intending bidders should submit the duly filled in Bid Form (format available on https://sarfaesi.auctiontiger.net) along with the Demand Draft remittance towards EMD in a sealed cover addressed to the Authorized Officer, Capri Global Housing Finance Limited Regional Office No. 7th Floor, Above new passport office, Dosti Pinnacle , Wagale Estate , Road No. 22, Thane - 400604 or No. 031-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004 latest by 03:00 PM on 15-Oct-2025. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in E-Auction Sale- - in the Loan Account No. mentioned above) for property of "Borrower Name."

10. After expiry of the last date of submission of bids with EMD, Authorised Officer shall examine the bids received by him and confirm the details of the qualified bidders (who have quoted their bids over and above the reserve price and paid the specified EMD with the Secured Creditor) to the service provider M/S eProcurement Technologies Limited to enable them to allow only those bidders to participate in the online inter-se bidding /auction proceedings at the date and time mentioned in E-Auction Sale Notice.

11. Inter-se bidding among the gualified bidders shall start from the highest bid guoted by the gualified bidders. During the process of inter-se bidding, there will be unlimited extension of "10" minutes each, i.e. the end time of e- auction shall be automatically extended by 10 Minutes each time if bid is made within 10 minutes from the last extension. 12. Bids once made shall not be cancelled or withdrawn. All bids made from the user id given to bidder will be deemed to have been made by him alone.

13. Immediately upon closure of E-Auction proceedings, the highest bidder shall confirm the final amount of bid quoted by him BY E-Mail both to the Authorised Officer, Capri Global Housing Finance Limited, Regional Office Office No. 7th Floor, Above new passport office, Dosti Pinnacle, Wagale Estate, Road No. 22, Thane - 400604 or No. 031-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004 and the Service Provider for getting declared as successful biddi

14. The successful bidder shall deposit 25% of the bid amount (including EMD) within 24 hour of the sale, being knocked down in his favour and balance 75% of bid amount within 15 days from the date of sale by DD/Pay order/NEFT/RTGS/Chq favouring Capri Global Housing Finance Limited.

15. In case of default in payment of above stipulated amounts by the successful bidder / auction purchaser within the stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid (including EMD) will be forfeited and the property will be again put to sale.

16. At the request of the successful bidder, the Authorised Officer in his absolute discretion may grant further time in writing, for depositing the balance of the bid amount 17. The Successful Bidder shall pay 1% of Sale price towards TDS (out of Sale proceeds) (if applicable) and submit TDS certificate to the Authorised officer and the deposit the entire amount of sale price (after deduction of 1% towards TDS), adjusting the EMD within 15 working days of the acceptance of the offer by the authorized officer, or within such other extended time as deemed fit by the Authorised Officer, falling which the earnest deposit will be forfeited.

18. Municipal / Panchayat Taxes, Electricity dues (if any) and any other authorities dues (if any) has to be paid by the successful bidder before issuance of the sale certificate Bids shall be made taking into consideration of all the statutory dues pertaining to the property.

19. Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful bidder only upon deposit of entire purchase price / bid amount and furnishing the necessary proof in respect of payment of all taxes / charges.

 $20. Applicable legal \, charges \, for \, conveyance, \, stamp \, duty, \, registration \, charges \, and \, other incidental \, charges \, shall \, be \, borne \, by \, the \, auction \, purchase \, charges \, ch$ 21. The Authorized officer may postpone / cancel the E-Auction Sale proceedings without assigning any reason whatsoever. In case the E-Auction Sale scheduled is

postponed to a later date before 30 days from the scheduled date of sale, it will be displayed on the website of the service provider. 22. The decision of the Authorised Officer is final, binding and unquestionable.

23, All bidders who submitted the bids, shall be deemed to have read and understood the terms and conditions of the E-Auction Sale and be bound by them

24. That borrowers have filed Litigation before DRT Pune bearing no.SA 513/2025.

25. Movable Article (if any) lying in the property is not part of this sale

26. For further details and queries, contact Authorised Officer, Capri Global Housing Finance Limited or Mr. Sumedh Sahebrao Mobile No. 968947497 . 27. This publication is also 30 (Thirty) days notice to the Borrower / Mortgagor / Guarantors of the above said loan account pursuant to rule 8((6) and 9 (1) of Security Interest

ent) Rules 2002, about holding of auction sale on the above mentioned date / place Special Instructions / Caution: Bidding in the last minutes/seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Capri Global Housing

Finance Limited nor the Service Provider will be responsible for any lapses/failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the bidder in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power

and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully Place: MAHARASHTRA Date: 09-Sept-2025 Sd/- (Authorised Officer) Capri Global Housing Finance Limited **PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that our clients have agreed to purchase and acquire rom SHRI LALA TULSIRAM AGGARWAL MEMORIAL CHARITABLE TRUST, a Public Trust incorporated and registered under the provisions of the Maharashtra Public Trust Act, 1950 having PTR No. E-2066 (Mumbai) and naving its office at Gupta Mills Estate, Darukhana, Reay Road, Mumbai 400 010 ("Owner") the property more particularly described in the SCHEDULE nereunder written ("**Property"**) and for the said purpose we are investigating the right, title, interest and ownership of the Owner to the Property.

Any person/s having any claim in respect of the Property or any part thereo including claims as and by way of sale, exchange, lease, mortgage (equitable or otherwise), gift, lien, charge, trust, inheritance, hindu undivided family naintenance, bequest, possession, easement, leave and license, lease, sub ease, conducting agreement, assignment, tenancy, license, pledge guarantee, family arrangement, FSI/TDR benefit, development rights development management, collaboration agreement, joint venture, power o attorney, partnership, loans, advances, lis-pendens, injunction or any other attachment, or under any decree, order or award passed by any Court of Law Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription of pre-emption or otherwise howsoever is/are hereby requested to notify the same in writing to the undersigned with supporting documentary evidence at he address mentioned hereinbelow within 14 (fourteen) days from the date nereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be deemed to have been waived and/or abandoned and the transaction shall

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO: (Description of "the Property")

All those pieces or parcels of non-agricultural land or ground being plots together with the structures standing thereon as sanctioned by the Collector of Poona situate at Lonavla in the registration sub-district of Mawal, Taluka Mawal, District Pune being Plot 5 admeasuring 1121 square yards and having CTS No. 138/27, Plot 6 admeasuring 1644 square yards and bearing CTS No 138/26, Plot 7 admeasuring 2133 square yards and having CTS No. 138/25 Plot 8 admeasuring 3271 square yards in Semi Public Zone and having CTS No. 138/24 and Plot 9 admeasuring 1417 square yards and having CTS No. 138/23 and bounded as follows, i.e., to say:

Plot 5 bearing CTS No. 138/27: Area 1121 square vards and bounded on the East by Old Khandala Road, on the South by Plot 6, on the West by Nallah and on the North by Old Khandala Road. Plot 6 bearing CTS No. 138/26:

Area 1644 square yards and bounded on the East by Old Khandala Road, or the South by Plot 7, on the West by Nallah and on the North by Plot 5. Plot 7 bearing CTS No. 138/25:

Area 2133 square yards and bounded on the East by Old Khandala Road, or the South by Plot 8, on the West by Nallah and on the North by Plot 6. Plot 8 bearing CTS No. 138/24:

Area 3271 square yards in Semi Public Zone and bounded on the East by Old Khandala Road, on the South by Plot 9, on the West by Nallah and on the North by Plot 7.

Plot 9 bearing CTS No. 138/23:

Area 1417 square yards and bounded on the East by Old Khandala Road, or the South by R.S. No. 135, on the West by R.S. No. 135, on the North by Plot 8. Dated this 09th day of September, 2025.

LAW POINT ADVOCATES & SOLICITORS 301, Vaibhav Chambers, 3rd Floor Jagat Vidya Marg, Behind Gurunanak Hospital Bandra-Kurla Complex Bandra (Fast) Mumbai 400051 Email: response@lawpointindia.com

GARUDA CONSTRUCTION AND ENGINEERING LIMITED

CIN: U45400MH2010PLC207963

Registered office: 201, A Wing Fortune 2000, C-3 Block Bandra, Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400051, Bandra(East), Mumbai, Bandra, Maharashtra, India, 400051

Phone - 022-35722456 Email Id – compliance@garudaconstructionengineering.com, Website: https://garudaconstructionengineering.com

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting of Garuda Construction And Engineering Limited is scheduled to be held on Saturday, 27th September, 2025 at 11:00 A.M. IsST, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact th business as mentioned in the Notice of AGM.

The AGM is being convened in due compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circular No.s 14/2020 dated 8" April, 2020, 17/2020 dated 13" April, 2020, 20/2020 dated 5" May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2023 dated 25" September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), read with Securities and Exchange Board of India (SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January. 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 issued by the SEBI and other applicable circulars issued in this regard by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the 15" AGM. The Member will be able to attend the AGM through VC/ OAVM only. Members participating through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum unde Section 103 of the Companies Act, 2013.

. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2024-25 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on September 05, 2025.

Electronic Copies of the Notice of AGM have sent to all the Members whose email id is registered with the Company and/or Depositary Participant (s) whose names appear in the Register of Members as on Friday, 29 August, 2025.

The e-voting period commences on Wednesday 24th September, 2025 at 9:00 a.m and ends 26" September, 2025 at 5.00 p.m. During this period, Members holding shares as on Friday, 19th September, 2025 i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through mote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through oting system during the AGM.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and fo members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Cameo Corporate Services imited, at cameo@cameoindia.com and keeping Carbon Copy to compliance@garudaconstructionengineering.com to receive copies of the Annual Report 2024-25 along with the Notice of the 15<sup>th</sup> AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC.

Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their requesting advance at least 7 days prior to meeting mentioning their name, Demat account number/folio number, email id, mobile number at compliance@garudaconstructionengineering.com . Only Registered speake will be allowed to speak during the meeting.

The shareholders who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries in advance 3 days prior to meeting mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at compliance@garudaconstructionengineering.com. These queries will be replied to by the company suitably by email.

The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL of helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43

crutinizer: The Company has appointed Mr. Vipin Chhawchhriy, M/s. VC & Associat Practicing Company Secretaries (having Membership A39361) the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting at the AGM in a fair and transparent manner.

The Details of AGM, Annual Report along with Notice, be made available on the website of the Company, Members are requested to visit https://garudaconstructionengineering.com/\_to\_obtain For Garuda Construction and Engineering Limited

Date: September 6,2025 Place: Mumbai

Pravin Kumar Brijendra Kumar Agarwa Managing Director and Ch

PICICI Home Finance | Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbo

Branch Office: 1st floor, Office no. PO2/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist-Palghar- 401501., Branch Office: 2nd floor, Sonvane Complex, Beside Kamdar Petrol Pump, Mini Market, Main Road, Latur- 413512., Branch Office: City Survey No. 1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st floor of India Plaza Complex, Jilha Peth Swatantraya Chowk, Jalgaon- 425001., Branch Office: Shop No. 29, Shakambari Square, 2nd Floor, Durga Chowk, Akola -444001.

[See proviso to rule 8(6)] Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Guarantors/ Legal Heirs.	Details of the Secured asset(s) with known encumbrances,	Amount Outsta- nding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of Auction	One Day Before Auction Date	SARFAES Stage
(A)	Loan Account No. (B)	if any (C)	(D)	(E)	(F)	(G)	(H)	(1)
1.	Urmila (Borrower) Ashish Sushil Dayama (Co-Borrower) Lan No. LHANE00001394502 & LHANE00001394655	All That Piece And Parcel Of Flat No. 106, First Floor, Renuka Complex, Wing A, Near Sai Baba Mandir, Situated At Tarapur Road, Pastal, Boisar West, Palghar, Maharashtr- 401501	Rs. 19,26, 296.00/- September 03, 2025	Rs. 14, 65,128/- Rs. 1, 46,513/-	September 19, 2025 11:00 AM- 03:00 PM	26, 2025	September 25, 2025 Before 05:00 PM	Symbolic Possession
2.	Varsha Santosh Patwari (Borrower) Santosh Nagnath Patwari (Co- Borrower) Lan No. LHLAT00001403701	Flat No. 44, Second Floor, Rudra Tower, SR No. 2/C/I, Old Muncipal C No. 667, New Muncipal C No. 769, Mauje Nideban, Tal Udgir, Dist Latur, Maharashtra- 413512.	Rs. 18,30, 917.00/- September 03, 2025	Rs. 14, 17,500/- Rs. 1, 41,750/-		26, 2025	September 25, 2025 Before 05:00 PM	Physical Possession
3.	Varsha Santosh Patwari (Borrower) Santosh Nagnath Patwari (Co-Borrower) Lan No. LHLAT00001410765	Flat No. 55, 3rd Floor, Rudra Tower, G Sr 2/C/1, Old Muncipal C No. 667, New No. 769, Mauje Nideban, Tal Udgir, Dist Latur, Latur Maharashtra- 413512.	Rs. 14,54, 571.00/- September 03, 2025	Rs. 23, 24,700/- Rs. 2, 32,470/-		26, 2025	September 25, 2025 Before 05:00 PM	Physical Possession
4.	Mukesh Shantaram Nikam (Borrower) Sonali Mukesh Nikam (Co-Borrower) Lan No. LHJLN00001498499 & LHJLN00001498501	South Side Part of Plot No 20, Construction Thereon, Gat No. 88/1/1, Wagh Nagar, Vanjole Road, Mauje Vanjole, Tal Bhusawal, Dist Jalgaon, Bhusawal, Maharashtra- 425203	Rs. 15,76, 234.86/- September 03, 2025	Rs. 13, 73,931/- Rs. 1, 37,393/-	19, 2025 11:00 AM-	September 26, 2025 02:00 PM- 03:00 PM	September 25, 2025 Before 05:00 PM	Physical Possession
5.	Ashish Vijay Ambhore (Borrower) Swati Ashish Ambhore (Co-Borrower) Lan No. LHAKL00001514457/ LHAKL00001514580	All That Piece and Parcel of RCC Structure Flat No. 10 at Second Floor, Having 1/8th Undivided Share, Named and Styled As Sakshi Apartment Situated at Plot No. 71, Filed Survey No. 84/4, Mauje- Umri, Within Gram Panchayat Kharap Tq & District-akola	Rs. 11,40, 153.00/- September 03, 2025	Rs. 10, 93,257/- Rs. 1, 09,326/-	19, 2025 11:00 AM-	September 26, 2025 02:00 PM- 03:00 PM	September 25, 2025 Before 05:00 PM	Physical Possession
6.	Jitendra Kumar Soni (Borrower) Anjali (Co-Borrower) Lan No. LHBH000001597597/ LHBH000001597598	All That Piece and Parcel of Flat No. 201 Second Floor in Building No. 2 Type A 1 Known As Anant Sharveshwir Residency in The Layout Known As Anant Sushama Complex Situated at Survey No. 884/6 The Land Bearing Gut No. 546/6 Situated at Village Shirgaon Dhansar New Satpati Road Tal & Dist Palghar- 401404	Rs. 12,77, 718.10/- September 03, 2025	Rs. 10, 85,238/- Rs. 1, 08,524/-	September 19, 2025 11:00 AM- 03:00 PM	September 26, 2025 02:00 PM- 03:00 PM	September 25, 2025 Before 05:00 PM	Symbolic Possession

The online auction will be conducted on website (URL Link- https://BidDeal.in) of our auction agency ValueTrust Capital Services Private Limited. The sold as per above schedule

Limited on 9920807300. The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit https://www.iciclihfc.com.

Authorized Officer, "ICICI Home Finance Company Limited", CIN Number:- U65922MH1999PLC120106

Date: September 09, 2025 Place: Palghar, Latur, Akola, Jalgaon



# **INDIAN OVERSEAS BANK** Delisle Road Branch

316, Pragati Industrial Estate Compound, N M Joshi Marg Mumbai -400 011

Br. Code: 0388 IFSC: IOBA0000388 Phone: 8925950388 email: iob0388@iob.in

E Auction on 26.09.2025

#### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES SALE OF IMMOVABLE PROPERTIES MORTGAGED TO THE BANK UNDER THE SECURITIZATION AND RECONTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

Whereas, the Authorised Officer of Indian Overseas Bank has taken constructive possession of the following property/ies under section 13(4) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. (hereinafter referred as "Act") pursuant to

the notices issued under Sec 13(2) of the Act under in the following loan accounts for the dues as mentioned in the notices (under section 13(2)) to the respective borrowers with the right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS, "AS IS WHAT IS BASIS" AND "WHATEVER THERE IS BASIS" for realization of Bank's Dues plus interest as detailed hereunder and whereas, consequent upon failure of the borrowers concerned to repay the dues, the undersigned, in exercise of powers conferred under section 13(4) of the Act, hereby propose to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at website..

Branch	Borrower(s)	Details of the Property	Possession	(In Rs.)	EMD Bid Increase Amount
	Mr. RAMKAILASH LALBHADUR YADAV, ROOM NO 2 VASUDEV YADAV CHAWL, 90 FEET ROAD SHRI KRISHNA NAGAR, SAKINAKA, MUMBAI- 400072, MAHARASHTRA.	All that part and parcel of property consisting of Flat No. 301 on 3rd floor, A wing of Building known as "Motiram Privilege" in survey No. 135, Hissa No.IB of Village Badlapur, Taluk Ambernath, District- Thane within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council in the name of Ramkailash Lalbahadur Yadav.		Rs. 18,34,667 (Rupees Eighteen Lakh Thirty Four Thousand Six Hundred and Sixty-Seven only) as on 05-09-2025	Reserve price – Rs. 20,14,000/- [Rupees Twenty Lakh and Fourteen Thousand Only) EMD amount - Rs. 2,01,400/- (Rupees Two Lakh One Thousand and Four Hundred only) Bid increase amount – Rs. 50000/- [Rs. Fifty Thousand Only]
DELISLE ROAD	Mr. Shanikumar Hanumant Ingale & Ms. Kalpana Hanumant Ingale Mathadi Kamgar Society A wing , Flat no.1406 , 14th floor Ghasoli Secot- 9 , Ghasoli , Thane - 400701	All that part and parcel of property consisting of Flat No. A 1002, 10TH floor , A wing Casa Estela EPIC Palava- 2 Taloja Bypass Road, Dombivli East Thane 421203 standing in the name of Mr. ShaniKumar Hanumant Ingale & Ms. Kalpana Hanumant Ingale		Rs. 44,88,182/- (Rupees Forty Four Lakh Eighty Eight Thousand One Hundred and Eighty Two only) as on 05- 09-2025	Reserve price – Rs. 36,15,000 [Rupees Thirty Six Lakh Fifteen Thousand Only) EMD amount - Rs. 3,61,500/- (Rupees Three Lakh Sixty One Thousand Five Hundred only) Bid increase amount – Rs.50000/- [Rs. Fifty Thousand Only]

with further interest at contractual rates and rests along with costs, charges etc. till date of repayment, after reckoning repayments, if any The publication is also a 15 days' notice to the borrower/mortgagor & Guarantor of the above loans under Rule 9(1) of Security Interest (enforcement) rules 2002, under SARFAESI Act 2002 about holding of the e-auction sale by inviting tenders from the PUBLIC in General for sale

Date & Time of e-auction: 26.09.2025 at 11.00 AM to 03.00 PM with auto extension of 10 minutes

For Details of E-auction Notice Please refer our website www.iob.in and the service provider website's https://baanknet.com/eauction-psb/bidderregistration. Earnest Money Deposit (EMD) shall be paid online through NEFT/RTGS mode.

The EMD amount can be deposited up to 26.09.2025 up to 03:00 PM Contact Person:

Branch	Name	Contact no.	Email ID
Delisle Road	Mr Nishikant	8925950388	lob0388@iob.in
Place - Mumbai Date - 05.09.2025			(Authorised Officer)





कार्यालय:-जुने सचिवालय. २ रा मजला. दरध्वनी क्रमांक ०२२-२२८४४६३१

महाराष्ट्र महसल न्यायाधिकरण.

मुंबई क्र. अध्यक्ष/टेनन्सी/रिव्ही/ठाणे/१७७/२०२३ दिनांक:- २६/०६/२०२५

श्री. रघुनाथ धुंड्या पाटील व इतर रा. दिवा, पो. दिवा, ता. जि. ठाणे

विरुध्द

२. श्री. मुल्ला हसीनभाई नुरभाई लोखंडवाला ३. श्रीम. झुबेदाबाई नुरभाई लोखंडवाला

४. श्रीम. अमीनाबाई मोहसीनभाई पट्टा

५. श्री. अब्दुल कादर नुरभाई हसेनभाई लोखंडवाला

६. श्री. युसूफभाई मुल्ला हुसेनभाई लोखंडवाला ७. श्रीम. खातुन मोहमद् अली पालीटानवाला

८. श्री. अब्दुलभाई हसेनभाई लोखंडवाला सर्व रा. दिवा, पो. दिवा, ता. जि. ठाणे

## विषय:- सुनावणी नोटीसीबाबत

वरील नाव धारण करणार, अर्जदार यांनी उपविभागीय अधिकारी, ठाणे यांचेकडील क्र टेनन्सी/अपिल क्र. ००१७२/२०१९ दि. २४/०४/२०२३ च्या आदेशाविरुध्द केलेल्या उपरनिर्दिष्ट अर्जाची सुनावणी दिनांक १८/०९/२०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता न्यायाधिकरणापुढे खालील पत्त्यावर करण्याचे निश्चित केले आहे, याची समज

पुढील सुनावणी तारखेस तुम्ही जातीने किंवा प्राधिकृत प्रतिनिधी किंवा विकलामार्फत न्यायाधिकरणापुढे हजर झाला नाहीत, तर न्यायाधिकरण सदरह् अर्जाची एकतर्फी सुनावणी करील व त्या संबंधात योग्य तो आदेश देईल.

> सही/-प्रबंधक महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई

सुनावणीचे ठिकाण:

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई, जुने सचिवालय, विस्तार इमारत, २ रा मजला, फोर्ट, मुंबई-३२

इंडियन बैंक

Indian Bank **ALLAHABAD** 

स्ट्रेस्ड ऑसेट मॅनेजमेंट मोठी शाखा, इंडियन बँक, फोर्ट (ई-एबी), अलाहाबाद बँक बिल्डिंग, ३७. मंबई समाचार मार्ग. फोर्ट. मंबई- ४०००२३

जोडपत्र IV−ए'' [ नियम ८(६) तरतुदी पहा ] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००१ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थाव मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा **प्रत्यक्ष कब्जा** इंडियन बँक, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील वसुलीकरीता खालील नमुद तारखेरोजीस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहेँ'' २४.०९.२०२५ करिता रु. ४,३७,०९,०१५.७० **(रुपये चार कोटी** सदोतीस लाख नऊ हजार पंधरा आणि सत्तर पैसे मात्र) इंडियन बँक, एसएएम लार्ज मुंबई शाखा, सुरक्षित कर्जदार, यांच्याकडून ०१.०९.२०२५ पासून अतिरिक्त व्याज आणि खर्च

**१. मे. विजय श्री कार्गो मूव्हर्स,** (मालक - श्री. दिनेश ब्रह्मादेव तिवारी) बी/१२, राजदर्शन अपार्टमेंट, दाद पाटीलवाडी, ठाणे पश्चिम - ४००६०७. २. मे. विजय श्री कार्गो मूल्हर्स, प्लॉट क्र. सी१/९१, पोर्ट एलआयसी सेक्टर, निर्मल आयसीसी कं. जवळ

३. श्री. दिनेश ब्रह्मादेव तिवारी (मालक) फ्लॅट क्र.७०४, बिल्डिंग क्र.५, न्यू रचना पार्क सीएचएस, ढकोली गार

नाका जवळ, चितळसर, मानपाडा, ठाणे पश्चिम-४००६०७ ४. श्री. दिनेश ब्रह्मादेव तिवारी (हमीदार) फ्लॅट क्र.८०१, जय मोमाई सदन चानोद, गाव वापी, गुजरात

**५. सौ. आरती दिनेश तिवारी (हमीदार)** फ्लॅट क्र.७०४, बिल्डिंग क्र.५, न्यू रचना पार्क सीएचएस, ढकोली गाव

नाका जवळ, चितळसर, मानपाडा, ठाणे पश्चिम-४००६०७ ई-लिलाव पद्धतीने विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या मालमत्तेची विशिष्ट माहिती खाली दिली आहे

मिळकतीचे सविस्तर वर्णन

समतुल्य गहाण चे फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, ए विंग, वर्धमान रेसिडेन्सी-ए, प्लॉट क्र. १९, डी टाईप, सर्व्हे क्र.२१९/२/२/पी/१ चे गाव डुंगरा, शाश्वत हॉर्मोनी आणि श्री एल.जी. हरिया मल्टीपर्पज स्कुल जवळ, तालुका पारडी आणि जिल्हा वलसाड - ३९६१९३. फ्लॅट क्षेत्र ८९० चौ फू सुपर बिल्ट अप., मिळकतीचे मालक श्री. दिनेश ब्रह्मादेव तिवारी.

मिळकतीचे सीमाबद्धः पूर्वः बिल्डिंग, पश्चिमः बिल्डिंग, उत्तरः अंतर्गत रस्ता, दक्षिणः ओपन प्लॉट मालमत्तेवरील भार असल्यासः आम्हाला माहित नाही.

प्रत्यक्ष कब्जा असलेली मालमत्ता

राखीव किंमत ईएमडी रक्कम बोली वाढीव रक्कम मिळकत आयडी क्र. रु. १०.४१ लाख रु. १.०४१ लाख रु. ०.२० लाख आयडीआयबी३००७२१७५३८३३ ई-लिलावाची तारीख आणि वेळ: २४.०९.२०२५ स.११.०० ते सांय.४.०० इच्छक बोलीदार वर निश्चित केलेल्या राखीव किंमतीनुसार संपूर्ण लॉट किंवा कोणत्याही मालमत्तेसाठी वैयक्तिकरित्र

बोलीदारांनी कृपया ऑनलाइन बोलीमध्ये सहभागी होण्याकरिता आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाते **पीएसर्ब** अलायन्स प्रा. लि. यांच्या वेबसाइट https://www.baanknet.com ला भेट द्यावी. तांत्रिकी सहायतेकरित कृपया ८२९१२२०२२० ला संपर्क साधावा. नोंदणी स्थिती आणि इअरची स्थिती जाणून घेण्याकरिता कृपया ईमेल

र support.baanknet@psballiance.com ला संपर्क साधावा. मालमत्ता तपशील व मालमत्तेचा फोटोग्राफ व लिलाव अटी व शर्ती यांकरिता कृपय

https://www.baanknet.com ला भेट द्यावी व सदर पोर्टलच्या संबंधित स्पष्टीकरणाकरिता कृपया हेल्पलाईन पीएसबी अलायन्स प्रा. लि., संपर्क क्र. ८२९१२२०२२० ला संपर्क साधावा. बोलीदारांनी कृपया वेबसाईट https://www.baanknet.com मधील मालमत्तेकरिता वरील निर्देशित मालग

आयडी क्रमांकचा वापर करावा ठिकाणः मुंबई

दिनांकः ०१.०९.२०२५

प्राधिकत अधिकारी (दीपक कुमार वैष्णव) संपर्क क्र. ९९५००७५५५५

इलेक्ट्रो फोर्स (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: यु५१९०९एमएच२०१०पीएलसी२०४२१४

नोंदणीकृत कार्यालय: ३९/५, मौजे वालिव, वसई (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र ४०१०२८, भारत

संपर्क क्र. : ८८८८२६५७७७ ; संकेतस्थळ : www.electroforceindia.com

ई-मेल: customercare@electroforceindia.com

सूचना याद्वाते देण्यात येत आहे की**, इलेक्ट्रो फोर्स (इंडिया) लिमिटेडची १५ वी वार्षिक सर्वसाधारण** 

सभा शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी दु. ३:०० वा. भाप्रवे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी''

. एजीएमच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येईल.

सदस्यांची गणना केली जाईल.

प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

वक्त्यांनाच सभेदरम्यान बोलण्याची परवानगी असेल.

कंपनीकडून ईमेलद्वारे योग्यरित्या दिली जातील.

२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकतात.

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२५

ठिकाण : वसई

/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (''ओएव्हीएम'') द्वारे आयोजित केली जाणार आहे, जेणेकरून

. कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करून एजीएम

आयोजित केली जात आहे, जी ८ एप्रिल, २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०,

१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२०, दिनांक ५ मे, २०२० आणि या संदर्भात जारी

केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांसह सहवाचता, नवीनतम परिपत्रक २५ सप्टेंबर, २०२३ रोजीच्या

९/२०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केले आहे, सहवाचता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-

२/पी/सीआयआर/२०२३/४, दिनांक ५ जानेवारी, २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी

पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी जारी केले आहे आणि

जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांसह सहवाचता. या संदर्भात एमसीए आणि सेबी (यापुढे एकत्रितपणे

'परिपत्रके'' म्हणून संदर्भित), १५ व्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी.

सदस्य केवळ वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थित राह शकेल. कंपनी कायदा,

२०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या

९. परिपत्रकांनुसार, कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स यांच्याकडे ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत

अशा सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेची आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ च्या इलेक्ट्रॉनिक प्रती

पाठवण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबर, २०२५ रोजी ईमेलद्वारे एजीएमची सूचना पाठवण्याचे काम पूर्ण झाले

.कंपनीकडे आणि/किंवा डिपॉझिटरीज पार्टिसिपंटस कडे ज्यांची नावे **शक्रवार. २९ ऑगस्ट. २०२५** रोजी

सदस्य नोंदणीमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना एजीएम च्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती

.ई-मतदान कालावधी <mark>बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९:०० वा. सुरू होईल आणि २६</mark>

सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५:०० वा. संपेल. या कालावधीत, शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी

म्हणजेच कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारे सदस्य इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात

त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे ई-मतदान मॉड्यल अक्षम केले जाईल. जे सदस्य

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर

मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास मनाई केलेली नाही, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग

.डिमॅटरीलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल परं

नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी

पार्टिसिपंट्स कडे नोंदणीकृत करण्याची विनंती आहे आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट,

स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, www.skylinerta.com वर त्यांचे ईमेल पत्ते

अपडेट करण्याची आणि कार्बन प्रत compliance@electroforceindia.com वर ठेवण्याची विनंती आहे

जेणेकरून १५ व्या एजीएम च्या सूचनेसह वार्षिक अहवाल २०२४-२५ च्या प्रती, रिमोट ई-व्होटिंगसाठी

ज्या शेअरहोल्डर्सना सभेदरम्यान त्यांचे विचार मांडायचे आहेत/प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी **सभेच्या** 

किमान ७ दिवस आधी त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्र.

compliance@electroforceindia.com वर पाठवून वक्ता म्हणून नोंदणी करू शकता. फक्त नोंदणीकृत

.जे शेअरहोल्डर्स एजीएम दरम्यान बोलू इच्छित नाहीत परंतु त्यांच्या मनात काही प्रश्न असतील ते त्यांचे

नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्र. compliance@electrofor

ceindia.com वर नमद करून **सभेच्या ३ दिवस आधी** त्यांचे प्रश्न पाठव शकतात. या प्रश्नांची उत्तरे

.ज्यांना एजीएम पूर्वी किंवा दरम्यान मदतीची आवश्यकता आहे ते सीडीएसएलशी helpdesk.evot-

ing@cdslindia.com वर संपर्क साधू शकतात किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२

**छाननीकार:** कंपनीने एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकार म्लणून श्री. विपिन छावन्नी, मे. व्हीसी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी

एजीएम ची माहिती, वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात याव्यात

सदस्यांना अशी माहिती मिळविण्यासाठी : https://electroforceindia.com/ ला भेट देण्याची विनंती आहे.

इलेक्ट्रो फोर्स (इंडिया) लिमिटेड करिता

सही/-

साईदिप शांताराम बगले

डीआयएन: ०७१९६४५६

पूर्णवेळ संचालक

सचना आणि व्हीसी द्वारे एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सचना प्राप्त होतील.

सेक्रेटरीज (सदस्यता क्रमांक ए३९३६१ असलेले) यांची नियुक्ती केली आहे.

DELECTROFORCE

प्रपत्र क्र. ३ (नियमावली १३(१)(ए)पाहा)

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

खटला क्र. ओए/१८८/२०२५

कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रकिया) नियमावली, १९९३ नियम ५ च्या उपनियम (२ए) सहवाचत अधिनियमाच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अन्यये समन्स

स्टेट बँक ऑफ इंडिया रजनी दीपक कनोजिया

(१) रजनी दीपक कनोजिया फ्लॅट क्र.६०४ स्पेक्ट्रा-ई कासा बेला गोल्ड, पालवा सिटी, निळजे, एक्सपीरिया मॉल कल्याण जवळ शिळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे-४२१२०४ कल्याण शिल रोड, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४, येथे सुद्धाः फ्लॅट क्र. ए १०४, पहिला मजला, टॉवर ए इमारत क. ८, ॲक्सिस ब्ल्यू , योग सिटी जवळ रत्नागिरी, गाव मणेरी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र-४१६५१२

समन्स

ज्याअर्थी, **ओए/१८८/२०२५** हा ०३/०४/२०२५ रो<u>जी सन्मा</u>न्य पिठासिन अधिकारी/प्रबंधकासमक्ष सूचीबद्ध ज्याअर्थी सदर सन्मान्य न्यायाधिकरणाने <u>क. ४६४५२८१/ –</u> च्या कर्जाच्या वसुलीकरिता तुमच्याविरूद्ध (परिशिष्टातील कागदपत्रे इ. च्या प्रतिसह अर्ज) (ओए) दाखल केला असून अधिनयमाच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अन्वये सदर

अर्जावर समन्स/सूचना निर्गमित करण्यास इच्छुक आहेत. अधिनियमाच्या कलम १९ च्या उप-कलम (४) नुसार, प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेतः (i) आज्ञा केलेल्या अनुतोषाप्रमाणे समन्स सेवेच्या तीस दिवसात संमत का करण्यात आले नाही याची कारणे दाखवा: (ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमणिका क्रमांक ३ए अन्वये अर्जदाराद्वारे विस्तृत मिळकत आणि मत्तांव्यतिरिक्त मिळकती व

मत्तांचे तपशील सांगावे : (iii) मूळ अर्जाच्या अनुक्रमणिका क्रमांक ३ए अन्वये अर्जदाराद्वारे विस्तृत मिळकत आणि अशा मत्ता वा तारण मत्तेसह व्यवहार करण्यापासून वा निकालात काढण्यापासून तुम्हाला मनाई आहे, मिळकर्तीच्या जप्तीकरिता अर्जाचा निकाल आणि

v) न्यायाधिकरणाच्या पूर्व संमतीशिवाय मूळ अर्जाच्या अनुक्रमणिका क्रमांक ३ए अन्वये अर्जदाराद्वारे विस्तृत मिळकत . आणि इतर मत्तांवर तारण हितसंबंध निर्माण करता येणार नाहीत ज्या मत्तेवर कोणताही त्यांचा व्यवसाय अवलंबून असेल जान क्षार मान्य पात हात्स्वय नाम्य करात प्रतास नाहात् उपा मान्य कानात्वा व्याप्त व्यवसाय अवराष्ट्र जस्त अश्रा साधारण मतिशिवाय, विक्री, पट्टेदारी वा अन्य स्वरूपात तुम्हाता हस्तातरणा करता येणार नाही ; (v) तुम्ही अशा मत्तावर तारण हितसंबंध धारण करून बँक वा वितीय संस्थांकडे असलेल्या खाल्यातून अशा विक्री प्रक्रिया आणि साधारण व्यवसायातील मिळकती आणि इतर मत्ता वा तारण मत्तांच्या विक्रीद्वारे वसुली विक्री प्रक्रियेकरित

खात्यासाठी दायित्व नसाल तुम्हाला लिखित विवरणपत्राच्या प्रतीसह अर्जदारांना दाखल करण्याचे प्रबंधकासमक्ष २५/०९/२०२५ **रोजी स. १०.३**० **वा**. हजर राहण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत. कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी होईल

**GLOBAL OFFSHORE SERVICES LTD.** 

CIN - L61100MH1976PLC019229

Regd. Office: 3rd Floor, Prospect Chambers, D. N. Road, Fort, Mumbai – 400 001.

 $\textbf{E-Mail:} \ \ investorred ressal@global off shore. in, \textbf{Website:} \ www.global off shore. in$ 

Tel No.: +91-22-3548 1800

**NOTICE** 

Notice is hereby given that the 47<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Members of

Global Offshore Services Limited ('the Company') will be held on Tuesday, 30th

September, 2025 at 11:30 am., through two-way Video Conference (VC) / Other Audio

n compliance with MCA Circulars and the SEBI Circulars, the Notice of the AGM and the

Annual Report for the Financial Year 2024-25 (including Notice convening AGM) have

peen sent in electronic mode only to all those Members, whose e-mail addresses are

registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective

Depository Participants. The Annual Report for the Financial Year 2024-25 and the Notice

convening 47th AGM are available at the website of the Company, www.globaloffshore.ir

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 o

ne Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and

Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 (as amended), the Company is pleased to offer remote e-voting facility and e-voting

also at the AGM to its Members to exercise their right to vote by electronic means on all the

Resolutions set forth in the Notice convening the 47th, AGM through remote electronic

a) The dispatch of the 47th AGM Notice along with Annual Report has been completed by

The remote e-voting shall commence on Friday, 26th September, 2025 at 10.00 a.m

IST and shall end on Monday, 29th September, 2025 at 5.00 p.m. IST. The remote e

The "cut-off" date for determining the eligibility to vote by remote e-voting or by

A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the "cut-off" date, i.e. Monday

22nd September, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e

Any person, who acquires shares of the Company and becomes a member after

dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date, i.e. Monday,

22<sup>nd</sup> September, 2025 may obtain user ID and password for availing remote e-voting

Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form

as on the "cut-off date" shall be entitled to avail the facility of remote e-Voting or e

A member may participate in AGM even after exercising his right to vote through

The procedure for e-voting and attending the AGM through VC/OAVM facility have

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under "Help Section" or write an email to

helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533. Members may also send their

queries to the Company at its email investorredressal@globaloffshore.in as stated in

केनरा बैंक 🖈 Canara Bank स्पेशल ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

दूर. क्र. : २८४९ ६३३९/२८४९ ६९०० ई-मेल :cb2361@canarabank.com website: www.canarabank.com

जंगम मिळकतीचे विकी करीता जाहीर लिलाव

सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदार व हमीदारांना यादारे सचना देण्यात येते की. धनकोंकडे

तारण/प्रभारीत असलेली खालील नमूद जंगम मिळकत (पी आणि एम), जिचा सांकेतिक कब्जा कॅनरा

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यानी घेतला आहे, जे पुढील कर्जदार/हमीदार यांच्याकडून कॅनरा बँकेला थकीत

वसुतीसाठी २४.०९.२०२५ (वेळ स. १०.३० ते स.११.३० वा.) (विक्रीच्या निकर्षापर्यंत प्रत्येक ५ मिनिटाच्या अमर्याद विस्तारासह) '' जसे आहे जेथे आहे '''जसे आहे जे आहे '' आणि '' तेथे जे काही

कर्ज खाते क्र. १२८३७७३०१३३३७, कॅनरा बँक हिबबुल्लाह रोड शाखा

एसएआरएम शाखा, चेन्नईला हस्तांतरी

१. मे. उषादेव विंडपार्क प्रा.लि. प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे संचालक श्री. प्रतीक गुप्ता

ी ७०३, प्लॉर्ट क्र/ २९, साई कृपा इमारत, चारकोप श्री गुलमोहर सीएचएसएल,

कर्जदार नाव आणि पत्ता:

न्यु हरिलीला हाऊस, ६ वा मजला, मिंट रोड, मुंबई ४००००१. २. <mark>श्री. प्रतीक गुप्ता (वैयक्तिक हमीदार),</mark> न्यु हरिलीला हाऊस, ६ वा मजला, मिंट रोड, मुंबई ४००००१

**३. श्रीम. सीता शाह**, १ला मजला, जीएसएस रोड, ठाकुरद्वार पोस्ट ऑफिस समोर, चिराबाजार, मुंबर

शॉप क्र. ए ९ १ ला मजला, जुना क्र. १८, पारसन कॉमन कॉम्प्लेक्स, क्र. ६००, माऊंट रोड, चेन्नई

एनपीए तारिख: ३०.०५.२०२४. मागणी सचना ३१.०५.२०२४ जारी

११.०९.२०२४ रोजीस मशिनरीचे सांकेतिक कब्जा (पी आणि एम)

थकीत रक्रम: रु. ४५,९४,३८,०११.४१/- (रुपये पंचेचाळीस करोड चौऱ्याण्णव

लाख अडतीस हजार अकरा आणि पैसे एकेचाळीस मात्र) सह पुढील व्याज आणि

ठिकाण

महाराष्ट्र

राजस्थान

राजस्थान

बोली वाढीची रक्कम

बोली वाढीची रक्कम

२२.०९.२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वा. दरम्या

(दू. क्र. ०४४ -२८४९६३३९,२८४९६९००) ईमेलः

बोली वाढीची रक्कम र्₹1,00,000-

For Global Offshore Services Limited

Company Secretary & President -Legal & Admin.

क्र. ५२४, ८वा मजला, कॅनरा टॉवर्स, अण्णा सलाई

A. C. Chandaran

क्षमता /

डब्ल्युटीजी

2400

के.डब्ल्य्

₹ 1,00,000/-

के.डब्ल्य

प्रत्येकी

२१००

के.डब्ल्य

प्रत्येकी

₹ 1,00,000/-

२१००

प्रत्येकी

प्राधिकत अधिकारी.

कॅनरा बँक.

remote e-voting, but shall not be allowed to vote again in the AGM.

by following the instructions given on the website of CDSL www.evotingindia.com;

voting system provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

voting shall not be allowed beyond 05.00 p.m. on 29th September, 2025;

Visual Means (OAVM) facility organized by the Company.

and the website of BSE Ltd., www.bseindia.com.

The Members are further informed that

electronic mode only on 06th September, 2025;

voting at the AGM is Monday, 22<sup>nd</sup> September, 2025;

voting at the AGM via video conference:

been provided in the Notice of AGM.

the Notes to Notice convening AGM.

आहे '' आधारावर विक्री करण्यात येईल.

४. श्री. जिथेंद्र नथुराम बोक्त्कर,

सेक्टर ९, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७.

बँकेद्वारे उपार्जित त्यावरील अनुषंगिक प्रभार

पी आणि एमचे वर्णन

विंड मिल स क्र.सी-१७, सुझलॉन विंड पार्क गर

राखीव किंमत र 2,85,00,000/- इअर ₹ 28,50,000/-

एके २६० येथे गाव सोनू, हुबीर आणि चोर्ड,

विंड मिल स क्र. एमके ०१२ आणि एमके-०१३

येथे गाव सोनू, हुबीर आणि चोर्ड, तहशील जिल्हा

राखीव किंमत र 15,66,00,000/- इअर ₹ 1,56,60,000/-

\_\_\_\_ विंड मिल स क्र. १०२ स्थित येथे आर एस क्र. १

सिंधेगरे साईट, कोंचिगेरे गाव, सिरुगोपा तालूका

राखीव किंमत र 2,73,00,000/- इअर ₹ 27,30,000/-

चेन्नर्ड

24,09,2025

र्टलच्या ई-वॉलेटमध्ये थेट आहे किंवा आरटीजीएस/एनईएफडी द्वारे ईएमडी जमा कर

छुक बोलीदारांनी इसारा अनामत रक्कम (ईएमडी) थेट मे. पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड (बँकनेट)

२२.०९.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत सदर चालानमध्ये नमूद केल्याप्रमाणे खात्याच्य

विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेच्या संकेतस्थळ (www.canarabank.com

वर दिलेली लिंक '' ई-ऑक्शन '' पहा किंवा शाखा व्यवस्थापक, कॅनरा बँकच्या ॲसेट रिकर्व्हर

cb2361@canarabank.com येथे कोणत्याही कामाजाच्या दिवशी कार्यालयीन कालावधी दरम्यान

क्र. ७०४६६१२३४५/ ६३५४९१०१७२/८२९१२२०२२०/ ९८९२२१९८४८/८१६०२०५०५१, ईमेल:

upport.baanknet@psballiance.com/support.baanknet@procure247.com)

बँकेला ज्ञात भार, काही असल्यास: शुन्य

तहशील जिल्हा जैसलमेर

बल्लारी जिल्हा

मॅनेजमेंट शाखा,

दिनांक: ०४.०९.२०२५

स्थळ : चेन्नई

क्र. १०८, गाव तिलाली ता, जि. नंदारबार

५. मे. अल्ट्रावोल्ट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (कॉर्पोरेट हमीटार)

Voting at the AGM.

Place: Mumbai

For Paper Book follow the following URL

https://ois.drt.gov.in/drtlive/paperbook.php?ri=202538240613 खाली माझ्या सहीने आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिली सदर तारीखः १३/०६/२०२५

G

समन्स जारी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षर सही / - (संजय जैस्वाल) प्रबंधक. डीआरटी -॥, मुंबई

#### GARUDA

गरुडा कन्स्ट्रक्शन ॲण्ड इंजिनिअरिंग लिमिटेड

सीआयएन : यु४५४००एमएच२०१०पीएलसी२०७९६३ नोंदणीकृत कार्यालय: २०१, ए विंग फॉर्च्यून २०००, सी ३ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१, महाराष्ट्र, भारत फोन : ०२२ ३५७२२४५६ । **ई मेल आयडी:** compliance@garudaconstructionengi

शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी (मुंबई) येथे.

व्यावसायिक दावा क्र. ३२६ / २०२४.

बँकिंग कंपनी, जी बँकिंग कंपनीज (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण कायदा, १९७०) च्या

तरतुर्दीनुसार कार्यरत असून तिचे नोंदणीकृत कार्यालय बंगलोर-५६० ००४ येथे आहे, व शाखा

कार्यालय : पहिला मजला, जय भद्र व्हिला, एम.टी.एन.एल. समोर, एस.व्ही.पी. रोड,

श्री. शशिकांत तुकाराम कदम, प्रौढ, मे. गौतम एंटरप्रायझेसचे मालक, राहणार : १३०९, ओम

कल्याणी एस.आर.ए. सी.एच.एस. लि., होली क्रॉस रोड, नवा गाव, दिहसर (प.), मुंबई-

सूचना घेण्यात येते की , वरील नावाच्या फिर्यादीकडून माननीय अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र

न्यायाधीश, न्यायालय क्र. ३ यांच्यासमोर, दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी, सकाळी ११.००

अ) प्रतिवादीस आदेश व डिक्री करण्यात यावी की, त्याने फिर्यादीस रु. ११,७५,३६१.०१/-

(रुपये अकरा लाख पंचाहत्तर हजार तीनशे एकसष्ठ व पैसे एक फक्त) दिनांक ०४ एप्रिल २०२४

पर्यंत देणे आहे, त्यावर व्याजासहित व पुढे रु. ११,७५,३६१.०१/- (रुपये अकरा लाख

पंचाहत्तर हजार तीनशे एकसष्ठ व पैसे एक फक्त) या रकमेस दिनांक ०५/०४/२०२४ पासन

अंतिम फेड किंवा वसुलीपर्यंत वार्षिक ११.५०% दराने, मासिक हप्त्यांनी व्याज देणे

बंधनकारक ठरविण्यात यावे, याबाबतचा तपशील छाया प्रदर्शिकेत दाखविण्यात आलेला आहे.

क) या प्रकरणाच्या स्वरूपानसार आवश्यक व योग्य असे इतर दिलासे माननीय न्यायालयास

गाळा क्र. सी/४, सानिया इंडस्ट्री इस्टेट, पोस्ट- कामन, वसई (पू.), जि. पालघर.

वाजता खालीलप्रमाणे दिलासा मिळविण्यासाठी अर्ज केला जाईल :

ब) खर्चासह व्यावसायिक खर्चही मंजूर करण्यात यावेत.

म्हणन फिर्याटी पार्थना करतात की :-

योग्य वाटल्यास देण्यात यावेत.

ॲड. आर. सी. दुबे,

उच्च न्यायालय वकील,

५०२, पाचवा मजला, पारस बिझनेस सेंटर,

क्रॉस रोड क्र. १, बोरीवली (पू.), मुंबई-६६.

सीलर.

सही/-

... फिर्यार्ट

सही/-

Place: Mumbai

Date: September 08, 2025

नोंदणी अधिकारी

शहर दिवाणी न्यायालय

बोरीवली (प.), मुंबई-४०००९२, तिच्या प्राधिकृत व्यक्ती शशिराज शेखर यांच्यामार्फत.

कॅनरा बँक,

33000K

आणि

संकेतस्थळ : https://garudaconstructionengineering.com सूचना याद्वारे देण्यात येते की गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११:०० वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') द्वारे आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरून एजीएम च्या सुचनेत नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येईल.

कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करून एजीएम आयोजित केली जात आहे. जी सामान्य परिपत्रक क. १४/२०२०. दिनांक ८ एप्रिल. २०२०. १७/२०२०. दिनांक १३ एप्रिल. २०२०, २०/२०२०, दिनांक ५ मे, २०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांसह सहवाचता नवीनतम परिपत्रक ९/२०२३, दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आहे जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केले आहे. जे सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी–पीओडी-/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी (यापुढे एकत्रितपणे ''परिपत्रके'' म्हणून संदर्भित) एमसीए आणि सेबी आणि इतर लाग असलेल्या परिपत्रकांसह सहवाचता १५ व्या वार्षिक सर्वसाधारप सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी असेल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहू शकेल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

परिपत्रकांनुसार, कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ च्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. एजीएम ची सचना ईमेलद्वारे पाठवण्याचे काम ५ सप्टेंबर, २०२५ रोजी पर्ण झाले आहे. कंपनीकडे ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत आणि/किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ज्यांची नावे **शुक्रवार, २९** 

**ऑगस्ट, २०२५** रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये आहेत अशा सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत. .ई-मतदान कालावधी <mark>बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९:०० वा. सुरू होईल आणि शुक्रवार, २६</mark>

सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. या कालावधीत, शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी म्हणजेच कट–ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे ई–मतदान मॉड्यूल बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई केलेली नाही. ते या कालावधीत ई-मतदान प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अश

सदस्यांसाठी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी गर्टिसिपंट्स यांच्याकडे नोंद्वावेत आणि त्यांचे ईमेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड. cameo@cameoindia.com आणि कार्बन प्रत compliance@garudaconstruc ionengineering.com यांच्याकडे अद्यावत करावेत. २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या प्रती, १६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह, रिमोट ई-व्होटिंगसाठी सूचना आणि व्हीसी द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत

सहभागी होण्याच्या सूचना प्राप्ते करण्यासाठी compliance@garudaconstructionengineering.com वर प्रत पातवावी .जे भागधारक सभेदरम्यान त्यांचे विचार व्यक्त करू इच्छितात / प्रश्न विचारू इच्छितात ते **सभेच्या किमान दिवस आधी** त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक नमूद करून com pliance@garudaconstructionengineering.com वर त्यांची विनंती आगाऊ रक्कम पाठवन वक्ता म्हणन स्वतः

मधेटरम्यान फक्त नोंटणीकत वक्त्यांनाच बोलण्याची प्रावानगी अमेल ज्यांना एजीएम ट्राम्यान बोलायचे नाही प्रांत गंच्या काही शंका असतील त्यांनी त्यांचे प्रश्न सभेच्या ३ दिवस आधी त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक compliance@garudaconstructionengineering.com व पाठवू शकतात. या प्रश्नांची उत्तरे कंपनीकडून ईमेलद्वारे दिली जातील.

ज्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान मदतीची आवश्यकता असेल त्यांनी सीडीएसएलर्श helpdesk.evoting@cdslindia.com वर संपर्क साधु शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. **छाननीकार:** कंपनीने एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी श्री

विपिन छावन्नी, मे. व्हीसी असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (सदस्यता क्रमांक ए३९३६१ असलेले) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएम चा तपशील, वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात याव्यात

सदस्यांना अशी माहिती मिळविण्यासाठी compliance@garudaconstructionengineering.com ला भेट देण्याची विनंती आहे.

गरुडा कन्स्ट्रक्शन ॲण्ड इंजिनिअरिंग लिमिटेड करित

प्रविण कुमार बृजेंद्र कुमार अगरवाल

व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२५

ठिकाण : मुंबई

डीआयएन: ००८४५४८२

# PEGASUS

पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ५५-५६, ५वा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. फोन क्र. : ०२२-६१८८४७००.

ई-लिलाव द्वारे विक्री करिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकर्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींची विक्री.

की, खाली नमूद स्थावर मिळकत ही सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरतुदीअन्वये दिनांक ३०/०३/२०१७ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे **एसव्हीसी को ऑप बँक लि**. (एसव्हीसी बँक) द्वारे त्यातील तार हितसंबंधासह खालील नमूद कर्जदाराची थकबाकी अभिहस्तांकित केलेल्या अशा **पेगासस ग्रप ट्रेन्टी ए**र ट्रस्ट - III (पेगासस) चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कृती करणाऱ्या पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्श पायव्हेट लिमिटेड अशा तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्या २६/०९/२०२५ रोजी सर्व ज्ञा आणि अज्ञात दायित्वांसह ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने सरफैसी ॲक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदी अन्वये विकण्यात येणार आहे. पेगाससच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खालील उल्लेखित तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकतीचा सरफैर्सी अॅक्ट आणि त्यामधील नमूद नियमच्या तरतुदीअन्वये २७/१२/२०१७ रोजी प्रत्यक्ष कब्जा घेतला. लिलावाचा वपणील खालीलपमाणे

कर्जदार, गहाणदार, हमीदाराचे नाव	ए) ओम साई डेकोप्लास्ट प्रा. लि. मार्फत संचालक श्री. अनिल कृष्णा नाईक, (संचालक/हमीदार) बी) सौ. श्रद्धा अनिल नाईक, (संचालक/हमीदार) सी) श्री. ओमकार अनिल नाईक, (हमीदार) डी) मे. ओम साई इंडस्ट्रीज (हमीदार) मार्फत भागीदार श्री. अनिल कृष्णा नाईक व श्री. सुनिल कृष्णा नाईक)
तारण मत्ता विक्री करण्याकरीता उर्वरीत थकीत:	२७/०५/२०२५ रोजीस रु. ४८,२३,८३,२४१.९६/ (रुपये अङ्गेचाळीस करोड तेबीस लाख ज्याएँशी हजार दोनशे एकेचाळीस आणि मेंसे शह्याण्णव मात्र) अधिक सांपार्थिक दराने व्याज आणि प्रदान आणि वसुलीच्या तारखेण्येत २८/०५/२०२५ पासून त्यावरील परिच्यय, प्रभार आणि खर्च सरफैसी ॲवटच्या कलम १३(२) नुसार ०१/०९/२०१६ रोजीस रु. १९,२९,२५,३४९.४७/ (रुपये एकवीस करोड एकवीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणपत्रास आणि पैसे सत्तेचाळीस मात्र)
स्थावर मिळकतीचे वर्णन	मिळकत मालकीचे आणि गहाण द्वारे: ओम साई डेकोप्लास्ट प्रा. लि. मार्फत संचालक श्री. अनिल कृष्णा नाईक गट क्र. २१८ वेथील मोजमापित क्षेत्र ५५ आर जिमनीवरील बांधकाम अमरीत मोज. २२००० ची. फूट. गाव खुपरी, ता. – वाडा, जि. – पालघर चे ते सर्व भाग च विभाग.
सीईआरएसएआय आयडी	सिक्युरीटी इंटरेस्ट आयडी - ४००००४६७७१६० ॲसेट आयडी - २००००४६७१३२०
राखीव किंमत ज्याखाली तारण मत्ता विक्री करण्यात येणार नाही (रु.यात)	रु. १,८४,२३,०००/- (रुपये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख तेवीस हजार मात्र)
इसारा अनामत रक्कम (इअर)	रु. १८,४२,३००/- (रुपये अठरा लाख बेचाळीस हजार तीनशे मात्र)
मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना ज्ञात असलेली अन्य कोणतीही थकबाकी व मूल्य	जीएसटी- ७/१२ तूसार रु. ४,२८,३३,०१६/- विक्री कर-७/१२ तूसार रु. ४०,२४,९२८/- ग्रामपंचायत खुपरी मिळकत कर - २३/०७/२०२१ रोजीच्या सूचनेतूसार रु. १०,४९,४९८/-
मिळकतीचे निरीक्षण	१५/०९/२०२५ रोजी स. ११.०० ते दु. ०१.००
संपर्क व्यक्ती आणि दू क्र.	श्री. सिद्धेश पवार – ९०२९६८७५०४ श्री. विशाल कापसे – ७८७५४५६७५७ श्री. गौतम भालेराव – ८९९९५६९५८२
बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२५/०९/२०२५ रोजी सायं. ५.०० पर्यंत
बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ	ई-लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger.

arc.com/assets-to-auction.html किंवा वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net घ्यावा किंवा कोणतेही बोली सादर करण्यापूर्वी सेवा पुरवठादार **ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लि., ऑक्**श टायगर, बोलीदारांसाठी सहाय्य क्र. मो: +९१ ९२६५५६२८२१ आणि ९३७४५१९७५४ र्डमेल: ramprasad@auctiontiger.net. श्री. रामप्रसाद मोबाईल क्र. +९१ ८००००२३२९७ ईमेल : support@auctiontiger.net येथे संपर्क साधावा.

LOVABLE LINGERIE LIMITED

Corporate Identification No. (CIN): L17110MH1987PLC044835 Registered Office: A-46, Street No.2, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. Phone: (91-22) 2838 3581; Fax: (91-22) 2838 3582 Email: corporate@lovableindia.in; Website: www.lovableindia.in

NOTICE OF THE 38TH ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF THE LOVABLE LINGERIE LIMITED "THE COMPANY

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of Lovable Lingerie Limited. will be held on Tuesday, 30th September, 2025 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OVAM) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI, from time to time, to transact the business set out in the Notice of the said AGM

In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2024-25 has been sent to all the Members whose email IDs are registered with the Depository Participant/Company. The Annual Report and Notice of the 39th AGM are available on the Company's website i.ewww.nikhiladhesives.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com as well as on the website of the Stock Exchanges

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Wednesday, 24th September, 2025 to Tuesday, 30th September, 2025 (inclusive both days) for the purpose of the 38th AGM.

Cut-off date for determining the Tuesday, 23rd September, 2025 Members entitled to vote Saturday, 27th September, 2025 at 9.00 a.m Commencement of remote e-voting period Monday, 29th September, 2025 at 5.00 p.m. End of remote e-voting period

through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the 39th AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again

Any person who becomes a member after the completion of dispatch of the Notice by email and who hold shares as on the cut-off date i.e Tuesday, 23rd September, 2025 may request for the login ID and password at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com However, if a person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited a rnt helpdesk@in mpms mufg com to receive copies of the Annual Report for the FY 2024-25 along with the Notice of 38th AGM. The manner of e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 38th AGM.

For Lovable Lingerie Limited Mr. Lattupalli Vinay Reddy

Managing Director

# एमआरसी ॲग्रो टेक लिमिटेड

सीआयएन : एल१५१००एमएच२०१५पीएलसी२६९०९५ कार्यालय क्र. ४०४, सागर टेक प्लाझा (बी), साकीनाका जंक्शन, नेक्स्ट साकिनाका मेट्रो स्टेशन, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००७२

ई-मेल : mrcagrotech@gmail.com । संकेतस्थळ : www.mrcagro.con

१० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे घेण्याबाबत सूचना

सूचना ह्या द्वारे दिली जाते की कंपनीच्या सदस्यांची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी १२:३० वा. भारतीय प्रमाणवेळेनुसार (**'भाप्रवे'**) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (**'व्हीसी'**) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (**'ओएव्हीएम'**) द्वारे घेण्यात येईल, ज्यामध्ये एजीएम सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर चर्चा व व्यवहार करण्यात येईल सभासद **व्हीसी/ओएव्हीएम** द्वारे सभेत सहभागी होऊन ठरलेले व्यवसाय पार पाडू शकतात.

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, एजीएम ची सूचना, आर्थिक वर्ष २०२४-२। प्ताठीचे लेखापरीक्षण केलेले आर्थिक अहवाल, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे (एकत्रितपणे ''वार्षिक अहवाल'' म्हणून संदर्भित) केवळ कंपनीकडे/नोंदणी व शेअर ट्रान्सफर एजंट (आस्टीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर असलेल्या सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील. सूचनेसह वरील कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक पाठवणी ०८ सप्टेंबर, २०२५ रोजी पूर्ण झालेले असून हे दस्तऐवज कंपनीच्या संकेतस्थळावर www.mrcagro.com तसेच बीएसई इंडियाच्या संकेतस्थळावर www.bseindia.com येथे उपलब्ध असतील.

कंपन्या अधिनियम, २०१३ चे कलम १०८ व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा सहित) तसेच डएइख (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ व सेक्रेटेरियल स्टॅण्डर्ड्स ऑन जनरल मीटिंग (एसएस-२) यांच्या तरतुदीनुसार, कंपनीस सर्व सभासदांना एजीएम सूचनेत नमूद ठरावांवर मतदान . करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') उपलब्ध करून देण्यास आनंद होत आहे. याशिवाय, कंपनीने ज्यांनी रिमोर्ट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही अशा सभासदांसाठी अऋच दरम्यान (ई-व्होटिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संदर्भातील प्रक्रिया/सूचना

कंपनीचे शेंअर्स प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात धारण करणारे सभासद, २३.०९.२०२५ या कट-ऑफ दिनांकाप्रमाणे, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत सहभागी होऊन अऋच मध्ये मतदान करण्यास पात्र राहतील. १. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्याची तारीख सोमवार, ०८ सप्टेंबर, २०२५

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुरुवात शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५, स. ९.०० वा.

३. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची समाप्ती सोमवार, २९ सप्टेंबर २०२५, सायं. ५.०० वा

(भाप्रवे)

कृपया नोंद घ्यावी की, नमूद केलेल्या तारखेनंतर व वेळेनंतर कोणतेही मतदान मान्य केले जाणा

एमआरसी ॲग्रो टेक लिमिटेड मंडळाच्या आदेशाने

सही / -अशोक कमार सिंग

दिनांक: ३०.०८.२०२५ अध्यक्ष (कार्यकारी), संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

ठिकाण : मुंबई डीआयएन: ०८४२३४३६

egasus-arc.com युआरएलः www.pegasus-arc.co

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ सहवाचता

. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते

	कृष्णा नाईक, (संचालक/हमीदार) बी) सी. श्रद्धा अनिल नाईक, (संचालक/हमीदार) सी) श्री. ओमकार अनिल नाईक, (हमीदार) डी) से. ओम साई इंडस्ट्रीज (हमीदार) मार्फत भागीदार श्री. अनिल कृष्णा नाईक व श्री. सुनिल कृष्णा नाईक)
तारण मत्ता विक्री करण्याकरीता उर्वरीत थकीत:	२७/०५/२०२५ रोजीस रु. ४८,२३,८३,२४१.९६/- (रुपये अट्ठेचाळीस करोड तेवीस लाख आऍशी हजार दोनशे एकेचाळीस आणि सैसे शह्याण्णव मात्र) अधिक सांपार्थिक दराने ज्याज आणि प्रदान आणि वसुलीच्या तारखेपर्यंत २८/०५/२०२५ पासून त्यावरील परिव्यय, प्रभार आणि खर्च सरफैसी ॲक्टच्या कलाम १३(२) नुसार ०१/०९/२०१६ रोजीस रु. ११,२१,५५,३४१.४७/- (रुपये एकवीस करोड एकवीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकोणपत्रास आणि पैसे सत्तेचाळीस मात्र)
स्थावर मिळकतीचे वर्णन	मिळकत मालकीचे आणि गहाण द्वारे: ओम साई डेकोप्लास्ट प्रा. लि.मार्फत संचालक श्री. अनिल कृष्णा नाईक गट क्र. २१८ येथील मोजमापित क्षेत्र ५५ आर जिमनीवरील बांधकाम उभारीत मोज. २२००० चौ. फूट. गाव खुपरी, ता. – वाडा, जि. – पालघर चे ते सर्व भाग व विभाग.
सीईआरएसएआय आयडी	सिक्युरीटी इंटरेस्ट आयडी – ४००००४६७७१६० ॲसेट आयडी – २००००४६७१३२०
राखीव किंमत ज्याखाली तारण मत्ता विक्री करण्यात येणार नाही (रु.यात)	रु. १,८४,२३,०००/- (रुपये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख तेवीस हजार मात्र)
इसारा अनामत रक्कम (इअर)	ह. १८,४२,३००/- (रुपये अठरा लाख बेचाळीस हजार तीनशे मात्र)
मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि तारणी धनकोंना ज्ञात असलेली अन्य कोणतीही थकबाकी व मूल्य	जीएसटी- ७/१२ नूसार रु. ४,२८,३३,०१६/- विक्री कर-७/१२ नूसार रु. ४०,१४,९२८/- ग्रामपंचायत खुपरी मिळकत कर - २३/०७/२०२१ रोजीच्या सूचनेनूसार रु. १०,४९,४९८/-
मिळकतीचे निरीक्षण	१५/०९/२०२५ रोजी स. ११.०० ते दु. ०१.००
संपर्क व्यक्ती आणि द् क्र.	श्री. सिद्धेश पवार – ९०२९६८७५०४ श्री. विशाल कापसे – ७८७५४५६७५७ श्री. गौतम भालेराव – ८९९९५६९५८२
बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२५/०९/२०२५ रोजी सायं. ५.०० पर्यंत
बोली उघडण्याचे ठिकाण आणि वेळ	ई-लिलाव/बोली वेबसाईट (https://sarfaesi.auctiontiger. net) मार्फत २६/०९/२०२५ रोजी स. ११.०० पासून दु. १२.०० पर्यंत

सदर प्रकाशन हे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अंतर्गत वरील नमुद कर्जदार/सह-कर्जदार/गद्याणदार व हमीदार यांना पंथरा (१५) दिवसांची सूचना सुध्दा आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शतींकरिता तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच http://www.pegasus

प्राधिकत अधिकार्र पेगासस ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रा लि दिनांक: ०९/०९/२०२५ (पेगासस ग्रुप ट्वेन्टी एट ट्रस्ट ॥ चे ट्रस्टी) शिवा सूटिंग्स लिमिटेड CIN: L17110MH1985PLC038265

नोंदणीकृत कार्यालय : ३८४-एम, दाभोळकर वाडी, काळब मुंबई – ४००००२, महाराष्ट्र, दू. क्र.: ०२२–२२००४८४९ / फॅक्स क्र.: ०२२–२२०८७१७० ईमेल आयडी : investor@shivasuitings.com ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सूचना

कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले दिनांक २८.१२.२०२३ रोजीचे परिपत्रव (सहवाचता परिपत्रके दिनांकित ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, २१.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१, १४.१२.२०२१ आणि ०५.०५.२०२२)(एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२.०५.२०२०, १५.०२.२०२१ आणि १३.०५.२०२२ द्वारे जारी केलेल्या परिपत्रकानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाज करण्यासाठी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल (ओव्हीएएम) साधनांद्वारे होणार आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओव्हीएएम द्वारे मीटिंगमध्ये सामील होऊ शकतात. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व भागधारकांना कंपनी इलेक्टॉनिक मोडद्वाने सूचना पाठवेल. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.shivasuitings.com</u>, बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची <u>www.evotinginsdl.com</u> या वेबसाइटवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. ३९ व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगमध्ये भाग घेण्याची किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धर नोटिसमध्ये नमट केली आहे

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, याद्वारे सूचित केले जाते की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूसाठी २२ सप्टेंबर, २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवसांसह) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील. वरील बाबी लक्षात घेता, सदस्यांना विनंती करण्यात येते की, तुम्ही तुमचा ईमेल . पत्ता कंपनी / आरटीएकडे नोंदणीकृत केला नसेल तर तुम्ही ई-मतदानासाठी लॉगिन तपशील मिळवण्यासाट खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकता :

कृपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, प्रत्यक्ष भागधारकांसाठी . पूर्ण पत्ता आणि ईमेल पत्ता ,स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्रात नोंदणीकृत, ्र शेअरची स्कॅन केलेली प्रत, प्रमाणपत्र (पुढील आणि मागील), पॅन (स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी (पॅन कार्ड), आधार (आधार कार्ड ची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत) यांना ईमेलद्वारे investor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com डीमॅट भागधारकांसाठी कृपया डीमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६-अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल -१६-अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव. क्लायंट, मास्टर किंवा एकत्रित खाते स्टेटमेंट, पॅन (पॅन कार्डची स्वयं-

साक्षांकित स्कॅन कॉपी), आधार (आधार कार्डची प्रमाणित स्कॅन प्रत) investor@shivasuitings.com/investor@bigshareonline.com वर उपलब्ध करा.

कंपनी/आरटीए एनएसडीएल सोबत समन्वय साधेल आणि वर नमूद केलेल्या भागधारकांना लॉगिन केडेन्शियल प्रदान करेल. ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विागाच्या अंतर्गत

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता, किंवा <u>evoting@ nsdl.co.in</u> वर ईमेल लिहा किंवा १८००१०२०९९० वर कॉल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. तेजस चतुर्वेदी, सहाय्यक व्यवस्थापक, (एनएसडीएल) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, ''ए'' विंग ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४००१३ यांच्याकडे पाठविता येतील किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल पाठविता येईल किंवा १८००१०२०२०९९० वर कॉल करता येईल.

मंडळाच्या आदेशानुसा शिवा सूटींग्ज लिमिटेड करीता सही/-भरत तलसार्न

www.bseindia.com

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: ०९.०९.२०२५ अधिक माहितीसाठी भेट द्या : www.shivasuitings.com.

ठिकाण : मुंबई

The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions

password can be used for casting their vote.